

an entertainment company

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai - 400 065. Tel.: 022-3364 9400 Fax: 022-3364 9401 | Email: investorrelations@muktaarts.com



22nd July, 2025

To,	To,
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Dalal Street, Mumbai – 400001	Bandra (East), Mumbai – 400051
Scrip Code: 532357 - EQ	Symbol: MUKTAARTS - EQ

Kind Attn: Corporate Relations Department

Dear Sir / Madam,

SUB: SUBMISSION OF NEWSPAPER ADVERTISMENT OF POSTAL BALLOT NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith copies of newspaper advertisement of the Postal Ballot Notice of the Company published on 22nd July, 2025 in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

Kindly take the above information on your records.

Thanking you.

Yours faithfully, For **Mukta Arts Limited**

Pratiksha Panchal
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

CIN: L92110MH1982PLC028180 • Website: www.muktaarts.com

BENGAL & ASSAM COMPANY LIMITED

NOTICE TO SHAREHOLDERS - SPECIAL WINDOW FOR RE-LODGMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular dated 2nd July, 2025, Shareholders who have lodged their transfer deeds of physical shares prior to the deadline of 1st April, 2019 and which was rejected/returned/not attended to, due to deficiency in the documents/process/or otherwise and also missed to re-lodge their requests before the cut-off date i.e. 31st March, 2021, are granted one more opportunity for re-lodgment of transfer requests for a period of six months from 7th July, 2025 to 6th January, 2026.

Accordingly, in compliance with the aforesaid SEBI Circular, Notice is hereby given to the eligible physical shareholders of Bengal & Assam Company Limited to re-lodge share transfer deeds for transfer of shares on or before 6th January, 2026 and the shares re-lodged for transfer will be processed only in dematerialized form after following due process prescribed by SEBI.

Eligible physical shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Alankit Assignment Limited at its Office, Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi - 110055 or E-mail to ramap@alankit.com.

Place: New Delhi Date: 21st July, 2025

For Bengal & Assam Company Limited Dillip Kumar Swain Company Secretary

Corporate Identity Number: L67120WB1947PLC221402 Website: www.bengalassam.com, Email: dswain@jkmail.com Regd. Off.: 7, Council House Street, Kolkata - 700001, West Bengal Tel.: 033 - 22486181/22487084, Fax: 033 - 22481641

For Kind Attention of Shareholders: As a part of Green Initiative of the Government, all the Shareholders are requested to get their e-mail addresses registered with the Company, for receiving Annual Report etc. on e-mail,

zydus

ZYDUS LIFESCIENCES LIMITED [CIN L24230GJ1995PLC025878]

Regd. Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Near Vaishnodevi Circle, Khoraj (Gandhinagar), Sarkhej - Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481. Website : www.zyduslife.com Email: companysecretary@zydusite.com Telephone: +91-79-48040000

NOTICE

Notice is hereby given that the Company has received intimation from the following shareholder that the Share Certificate pertaining to the Equity Shares held by her as per the details given below have been lost / misplaced.

Sr.	Name of the	Distinctive	Folio	UVEC/950000 25010.5c	Certificate
No.	shareholder	Numbers	Number		No.
t	Seema Gandhi Sunil Gandhi	1337186 - 1337935	020751	750	1151

If the Company does not receive any objection within 7 days from the date of publication of this notice, the Company will proceed to issue duplicate Share Certificate to the aforesaid shareholder. People are hereby cautioned not to deal with the above Share Certificate anymore and the Company will not be responsible for any loss / damage occurring thereby.

Date: July 21, 2025 Place: Ahmedabad

For ZYDUS LIFESCIENCES LIMITED Sd/- DHAVAL N. SONI COMPANY SECRETARY



H.G. INFRA ENGINEERING LIMITED

CIN: L45201RJ2003PLC018049

Regd. Office: 14, Panchwati Colony, Ratanada, Jodhpur, Rajasthan-342001 Tel.:0291-2515327

Corp. Office: III Floor, Sheel Mohar Plaza, A-1, Tilak Marg, C-Scheme, Jaipur, Rajasthan-302001, Tel.: 0141-4106040-41, Website: www.hginfra.com, Email: cs@hginfra.com

NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS FOR THE ENSUING 23" ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s),

Notice is hereby given that the 23" Annual General Meeting ("AGM") of H.G. Infra Engineering Limited (the "Company") will be held on Tuesday, August 19, 2025, at 2:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM" facility, in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder (the "Act"), provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2023 dated 25th September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Circular Nos. SEBI/HO CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/H0/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), 'without the physical presence of Members at a common venue, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

In Compliance with the aforesaid circulars, an electronic copy of the Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 containing the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be sent only by email to all those Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ("DPs") Registrar and share transfer agent of the Company ("RTA"). Members can join and participate in the AGM only through the VC/DAVM facility. The instructions for joining the AGM and the manner of voting remotely or casting votes through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. The Notice of the AGM and the Annual report will also be available on the website of the Company at www.hginfra.com and the website of the stock exchanges viz BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Members who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or the e-voting system during the meeting by following the procedure prescribed in the Notice of the AGM.

Members may note that the Board of Directors in their meeting held on May 21, 2025 has recommended a final dividend of Rs 2.00/- (Rupee Two Only) per equity share, having a face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) each, fully paid-up for the financial year ended March 31, 2025. The Company has fixed Tuesday, August 12, 2025 as the 'Record Date' for determining entitlements of members for receiving the final dividend. If approved by the Members in the AGM, the dividend will be paid through electronic mode to the Members who have updated their bank account details with the Depositories. For Members, who have not updated their bank account details, the dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent to their registered addresses.

and paid by the Company is taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore, be required to deduct Tax at Source ('TDS') at the time of payment of the dividend. The rate of TDS would depend upon the category and residential status of Members and the documents submitted and duly accepted by the Company. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate, as applicable, members are requested to submit the requisite documents at the link https://web.in.mpms.mufg.com/ formsreg/submission-of-form-15g-15h.html

In accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, the dividend declared

Registration of email and updation of bank account:

Members are also requested to update their email addresses and bank account details by following the below procedure:

- Members of the Company holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their e-mail addresses may temporarily get their e-mail addresses registered with MUFG Intime India Pvt. Ltd. RTA of the Company, by clicking the link: https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email Register.html and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DPID, Client ID/ PAN, mobile number and e-mail ID and also upload the image of CML, PAN, Aadhar Card & Form ISR-1 in PDF or JPEG format (up to 1 MB size).
- For permanent registration of e-mail addresses and/or updation of bank account details (mandate for receipt of dividends) in Demat accounts, members are requested to approach their respective DPs and follow the process advised by the DPs with whom they maintain their Demat accounts.

All communications/queries in this respect should be addressed to the RTA, MUFG Intime India Private Limited, to their email address at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. The above information is being issued for the information and benefit of all the Members

of the Company and in compliance with the MCA and the SEBI Circulars. None of the Members of the Company hold equity shares in physical form as of the date

For H.G. Infra Engineering Limited

Ankita Mehra

Place : Jaipur Date: July 21, 2025 Company Secretary & Compliance Officer M. No- A33288 GIC HOUSING FINANCE LTD.

(CIN L65922MH1989PLC054583) Reg. Off.: National Insurance Building, 6" Floor, 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400020, Tel.: 022-43041900,

Email: investors@gichf.com, corporate@gichf.com | Website: www.gichfindia.com NOTICE OF 35" ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION OF

E-VOTING INCLUDING REMOTE E-VOTING AND RECORD DATE NOTICE is hereby given that the 35" Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Tuesday, August 19, 2025 at 11.30 a.m. through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder read with general circular number 09/2024 dated September 19, 2024 issued by MCA and SEBI circular dated October 3, 2024 (collectively referred as relevant circulars) to transact the business(es) as set out in the Notice convening the AGM. The registered office of the Company situated at National Insurance Building, 6th Floor, 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400020 shall be deemed to be the meeting

In line with the MCA & SEBI circulars, the notice of AGM along with weblink to access the Annual Report for F.Y. 2024-25 have been sent on Monday, July 21, 2025 through electronic mode to those members whose email addresses were registered with Depositories Company / RTA. The physical copy of the Annual Report for F.Y. 2024-25 will be sent to those members who request for the same at investors@gichf.com mentioning their Folio No. / DP Id Client Id. Further in accordance with Regulation 36(1)(b) of SEBI (LODR) Regulations. 2015, a letter is being sent to those members, whose email addresses are not registered with Depositories / Company / RTA, providing weblink for accessing Annual Report for F.Y. 2024-25. Notice is further given that, pursuant to the provisions of the Section 91 of the Companies Act, 2013 and Rules thereof, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, July 18, 2025 for determining entitlement of the members for the

Pursuant to the relevant circulars read with provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its nembers, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the AGM, by electronic means ('e-voting & remote e-voting'). The Company has engaged the services of M/s. KFin Technologies Limited (RTA) as the Authorised Agency to provide evoting facilities. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Rules

- Date of completion of sending of Notice of AGM: July 21, 2025 (Monday).
- 2. The remote e-voting period commences on Friday, August 15, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Monday, August 18, 2025 (5.00 P.M. IST). 3. The voting through electronic mode shall not be allowed beyond 5.00 P.M. on Monday,
- August 18, 2025. The Cut-off date for the purpose of remote e-voting is August 12, 2025 (Tuesday).
- 5. Any person, who becomes Member of the Company after dispatch of Annual Report may obtain the User ID and Password by sending a request at evoting@kfintech.com. In case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at M/s, KFin Technologies Ltd. website https://evoting.kfintech.com. You may also contact our RTA Officer - Mr. Anil Dalvi / Mr. Nagesh Govu, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Hyderabad 500 032, E-mail ID
- einward.ris@kfintech.com/govu.nagesh@kfintech.com, Phone: +91 40 67161503. The Notice of the AGM, along with the procedure for e-voting, is also available on the website of the Company at www.gichfindia.com and on the website of RTA at https://evoting.kfintech.com.

For GIC Housing Finance Limited

Nutan Singh Place : Mumbai Date: July 22, 2025 Group Head & Company Secretary

VOITH

VOITH PAPER FABRICS INDIA LIMITED

Registered Office: 113/114-A. Sector-24, Faridabad -121005, Harvana CIN: L74899HR1968PLC004895

Phone: +91 129 4292200: Fax: +91 129 2232072 E-mail: voithfabrics.faridabad@voith.com Website: www.voithpaperfabricsindia.com

NOTICE TO SHAREHOLDERS UNDER SECTION 124(6) OF THE COMPANIES ACT, 2013 FOR TRANSFER OF SHARES TO IEPF AUTHORITY

Members of the company are hereby informed that all shares in respect of which dividends have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority), in accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with provisions of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, (IEPF Rules), in this regard. In pursuance of said Rules, Company has already transferred relevant shares in earlier years to the designated demat account of IEPF Authority, details whereof are available on the website of the Company. Further, another lot of shares are due to be transferred to IEPF Authority and details whereof are being made available under "Investor Relations" sub-link, under main link of "Investors Corner" on the website of the Company www.voithpaperfabricsindia.com

It may also be noted by all concerned that upon completion of requisite Corporate Action procedure and transfer of such shares to IEPF Authority. the old certificates shall automatically stand cancelled and would be rendered non-negotiable.

In adherence to the requirements of said IEPF Rules, Company has already sent individual communication to all concerned shareholders at their respective address registered with the Company, for taking appropriate actions to avoid their shares from being so transferred. In case no communication is received by the Company from concerned shareholder in this regard by 31st July, 2025, the Company shall take suitable steps to transfer such shares to the demat account of IEPF Authority in due course.

Once these dividend/shares are transferred to the IEPF by the Company, such dividend/shares may be reclaimed by the concerned shareholder only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the aforesaid Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may contact the Company Secretary at Tel: 0129-4292 200 or by sending a letter at the registered office of the company or by writing an email at: investorcare.vffa@voith.com.

For Voith Paper Fabrics India Limited

C.S. Gugliani Company Secretary

Place: Faridabad Date: 21/07/2025 Membership No.: FCS 4301



Motilal Oswal Finvest Limited CIN: U65100MH2006PLC165469

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel: +91-22-7193 4200, Website: https://mofinvest.motilaloswal.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025.

Motilal Oswal Finvest Limited ("the Company") hereby informs that the Board of Directors of the Company at their Meeting held on July 21, 2025, have, inter-alia, considered and approved the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 ("Results") along with Limited Review Report issued by Statutory Auditors of the Company.

In compliance with the 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the aforesaid Results are now being made available through Quick Response Code ("QR Code") given below and the same are also published on the websites of the Company (https://mofinvest.motilaloswal.com/) and the stock exchange i.e. BSE Limited (https://www.bseindia.com/stockshare-price/debt-other/scripcode/724980/debt-corp-announcements/).

Path: (https://mofinvest.motilaloswal.com =>Investor Relations=> financial performance=>financial results)



Scan the QR code to view Results on Website of the Company



Scan the QR code to view Results on Website of BSE Ltd

For and on behalf of the Board of Directors of Motilal Oswal Finvest Limited

Harsh Joshi Managing Director and CEO DIN: 02951058

> Place: Mumbai Date: July 21, 2025



CIN: L65190MH2004GOI148838 Regd. Office-IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005, Tel.:(022) 66552779 / 66553336 Fax: (022) 2218 2352

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

website: www.idbibank.in email id: idbiequity@idbi.co.in

Based on the recommendations of the Audit Committee of the Board, the Board of Directors, IDBI Bank Limited in its meeting held on July 21, 2025 has approved the Unaudited Financial Results of the Bank (both Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2025 in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.

The financial results along with the Limited Review Report on the Financial Statements of IDBI Bank Ltd. for quarter ended June 30, 2025 are available on the Bank's website at https://www. idbibank.in/pdf/financialresulats/Financial-Results-June-2025.pdf and can also be accessed by scanning a Quick Response Code given below



For IDBI Bank Limited Sd/-Jyothi Biju Nair **Company Secretary**



Date: July 21, 2025

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: 21/07/2025

OBEROI REALTY LIMITED

Regd. Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818 Tel.: +91 22 6677 3333 Website: www.oberoirealty.com | Email: cs@oberoirealty.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Board of Directors of Oberoi Realty Limited has at its meeting held on July 21, 2025 approved the Unaudited Consolidated and Standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2025, and the said results are available on the Company's website at www.oberoirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and can be accessed through the Quick Response Code published herewith.



Scan for Results

For Oberoi Realty Limited Vikas Oberoi Place: Ludhiana Managing Director

उदयपुर विकास प्राधिकरण, राजस्थान

No. :- F-2(01)Acct/Contract/2025-26/105 - 107 Date: 17/07/2025

ई-निविदा सूचना संख्या : 28/2025-26

उदयपुर विकास प्राधिकरण, उदयपुर द्वारा निम्नलिखित कार्यो मय डिफेक्ट लाईबिलिटी अवधि के लिये जो कि निविदा प्रपत्र में अंकित है के लिये उपयुक्त श्रेणी में पंजीकृत संवेदको से निर्धारित प्रपत्र में ईं–टेण्डरिंग के माध्यम से ऑनलाईन निविदा आमंत्रित की जाती है :–

निविदा कार्यों की कल लागत रूपये 660.36 लाख (09 कार्य) ऑनलाईन निविदा प्रपत्र हाउनलोह / 19.07.2025 को प्रातः 10.00 बजे से अपलोड करने की अवधि 04.08.2025 को साथ: 6.00 बजे तक Online EMD, Tender Fee & Processing । 19.07.2025 को प्रातः 10.00 बजे से Fee जमा कराने की तिथी 04.08.2025 को सांय: 6.00 बजे तक ऑनलाईन निविदा खोलने की तिथी 05.08.2025 को प्रातः 11:00 बजे

www.eproc.rajasthan.gov.in व www.sppp.rajasthan.gov.in पर देखा जा सकता है। UBN No.: ITU2526WSOB00182 To ITU2526WSOB00190 अधिशाबी अभियन्ता - चतुर्च उदयपुर विकास प्राधिकरण राज.संबाद/सी/25/6497

विस्तृत विवरण वेबसाईट urban.rajasthan.gov.in/uitudaipur,



Tel. No.: 022-3364 9400 Fax: 022-3364 9401 Email: investorrelations@muktaarts.com CIN: L92110MH1982PLC028180 Website: www.muktaarts.com **POSTAL BALLOT NOTICE**

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice ('Notice') seeking approval of members of the Company to the resolution set out in the said Notice has been sent electronically to the members whose email address is registered with the Company / MUFG Intime India Private Limited, Company's Registrar and Transfer Agent /Depository Participant(s) as on Friday, 11th July, 2025 i.e. Cut-off date. The Company has completed electronic dispatch of the Notice on 21st July, 2025.

The Notice is available on the Company's website at www.muktaarts.com, on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Members who have not received the Notice may download it from the above-mentioned websites. In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate

Affairs, the Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the Resolution proposed in the said Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged NSDL, as the agency, to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below: Commencement of remote e-voting | End of remote e-voting

Wednesday, 23rd July, 2025 Thursday, 21st August, 2025 at 5:00 at 9:00 a.m. (IST) p.m. (IST) E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the evoting module shall be disabled thereafter.

the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice. A person whose name is recorded in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-off date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. A person who becomes

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode,

physical mode and members who have not registered their email address has

been provided in the Notice. The manner in which members who have forgotten

a member after the Cut-off date should treat this notice for information purpose Members who have not registered their e-mail address are requested to register their e-mail address, in respect of electronic holding with the Depositories through their Depository Participants. Members holding shares in physical form are requested to provide their e-mail address to MUFG Intime

India Private Limited by sending an e-mail to rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or to the Company at investorrelations@muktaarts.com. In case of any query on e-voting, members may contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022-4886 7000.

By Order of the Board of Directors For Mukta Arts Limited

Date: 22nd July, 2025 Place: Mumbai

Rahul Puri **Managing Director** DIN: 01925045 IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

CIN: L24116PB1986PLC007030

Regd Office: Village & Post Office Handiaya, Fatehgarh Channa Road, Barnala, 148107, Punjab (India) Corporate Office: 85, Industrial Area 'A', Ludhiana-141003 (Punjab)

Tel: +91-161-2225531-35, E-mail: contact@iolcp.com, Website: www.iolcp.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 38th Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ('OAVM') on Friday, 22nd August 2025 at 11:30 A.M. (IST), to transact the businesses as set out in the Notice calling the AGM. The VC/OAVM facility is being provided by the Central Depository Services Limited ("CDSL"). This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 08th April 2020; General Circular No. 17/2020 dated 13th April 2020; General Circular No. 20/2020 dated 5th May 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December 2021, General Circular No. 2/2022 dated 5th May 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and CircularNo.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 read with SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023, SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 and SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), The circulars issued by SEBI &

MCA are collectively referred to as the "Relevant Circulars". Further, in compliance with the Relevant Circulars, Notice of the AGM along with Integrated Annual Report for the financial year 2024-25, will be sent to the Members of the Company through electronic mode, whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Company shall send the physical copy of the AGM Notice and Integrated Annual Report to those members who request for

the same at investor@iolcp.com mentioning their Folio No./DP ID and Client ID. The AGM Notice and Integrated Annual Report will also be available on the Company's website at www.iolcp.com and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

Members who have not registered their email addresses and / or have not registered / update their bank account mandate with the company / depository, are requested to register / update the sameto enable them to receive the abovesaid AGM Notice. Annual Report, all future correspondences, and dividend, electronically by following the procedure mentioned herein below:

a) Members holding Members are requested to send hard copies of the following shares in physical details/documents to the Company's RTA, viz. "Alankit. mode Assignment Limited*, 4E/2, Jhandewalan Extension, New

www.nseindia.com, respectively.

a. Form ISR-1 and other relevant forms pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/ 2021/655 dated 3rd November 2021 along with supporting documents. The said form is available on the website of the Company at https://www.iolcp.com/investors/kycnomination-forms

b. Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly. In case name of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents.

 Cancelled cheque in original, and ii. Bank attested legible copy of the first page of the Bank

Passbook / Bank Statement bearing the names of the account holders, address, account type and same bank account number as on the cheque leaf and full address of the bank branch.

c. self-attested copy of the PAN Card of all the holders; and

d. self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the first holder as registered with the Company.

b) Members holding shares in dematerialised mode

Date: 21st July 2025

Members are advised to register / update their KYC detail with their Depository Participants.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The detailed instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of the quorum in terms of Section 103 of the Companies Act 2013. The Members may also view live webcast of the Meeting provided by CDSL at https://www.evotingindia.com/.

Members may contact the RTA for any assistance related to the aforesaid matters at Alankit Assignment Limited*, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi-110055, email: rta@alankit.com, Tel: + 91-11-42541234 | +91-11-42541958

For IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

Abhay Raj Singh Sr. Vice President & Company Secretary

epaper.financialexpress.com

मुंबई लक्षदीप 🧿

चुलत भावानेच केला कार्तिकचा खुन

सोलापूर, दि. २१: अरण येथून १५ जुलै रोजी बेपता झालेल्या कार्तिक खंडागळे या दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या खुनाचे धागेदोरे टेंभुर्णी पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती लागले. मारेकरी हा चुलत भाऊच असून, त्याने घरकुलावरून भावा

जाहीर नोटीस

रूम नं २२० २ रा मजला इंडियन कॅन्स

सोसायटी समोर जेरबाई वाडिया रोड, परेल

भोईवाडा, मुंबई - ४०००१२, या संस्थेचे सभास

असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत / भखंडावर

गाळा / बंगला क्र. १०१२ धारण करणाऱ्या श्री

श्रीमती. कै. सुमती गोपाळ चव्हाण यांचे तारीर

१६ / १२ /२०१४ रोजी निधन झाले त्यांर्न

नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटिशीदा

संस्थेच्या भांद्रवलात /मालमत्तेत असलेले मय

सभासदाचे भाग व हितसंबंध हस्थांतरि

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंव

अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क

मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. हि

नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १

हरकतीच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य

प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमू

केलेल्या मदतीत कोणाही व्यक्तीकडन हक्व

मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मय

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतीव

भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतराबाबत संस्थेच्य

उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेल

मोकळीक राहील. जर अशा कोणत्या हि हक्क

ागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्य

उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व

उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदाराः

पाहण्यासाती संस्थेच्या कार्यालयात सचिव

यांच्याकडे सकाळी १० वा ते दुपारी २ वा पर्यंत

नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मुदत

पारिजात सहकारी गृह निर्माण संस्था मय

ठिकाण : मुंबई यांच्याकरिता आणि व्रतीने

PUBLIC NOTICE

Applicant: Mr.Mohd Rafigue S/o Abdul

Shakoor Shaikh Occupation: Business

Address: C-Wing, Ground Floor, Room under

Stair case, Pardawala compound, Sankl

Street, Near E-ward, Byculla, Mumba

V/S

Non-Applicant: Office of the medical office

and Deputy Register, Birth and Death. Registration Department E-ward.

Brihanmumbai municipal Corporation, 10 Shaikh Hafizuddin marg, Sankli street

Byculla, Mumbai-400008, presently office at New hind Mill, MHADA Colony, Near Cotton

green railway station, Ghodapdev, Mumbai

The Applicant is residing at above mentioned

address, his Date of Birth is 10/08/1967 and

was born at home at C/14, 3rd floor Pardawala Compound, Jubilee building

Sankli street, Near E-ward, Byculla, Mumba

Maharashtra-400008, as his Birth Registratio

An Application has been submitted in the

office of Tehsildar and Executive magistrate

city of Mumbai under section 11 (3) as

mended upto date of the Birth and Deat

Registration Act, 1969. for birth certificate.

Accordingly all the citizens are hereby informed if anyone has any interest in the

above matter, if anyone has any complain

or if anyone wants to make any objection

Please come within 15 days from the date of

publication of this manifesto/public notice and

within the appointed date present you

objection / complaint in writing to the Tehsilda

and Executive magistrate, at Collector's office

mumbai city. Entertainment tax departmer

3rd floor, old custom House, Shaheed Bhagat Singh Marg, Fort Mumbai-400001.

PUBLIC NOTICE

Applicant: Ms. Shahida d/o Abdul Shakoo

Shaikh, W/o Noor Mohammed Ansai

floor Jubilee Compound Sankli Street Near

-ward, Byculla. Mumbai, Maharashtra

V/S

Non-Applicant: Office of the medical officer

and Deputy Register, Birth and Death Registration Department E-ward

Brihanmumbai municipal Corporation, 10 Shaikh Hafizuddin marg, Sankli street

Byculla Mumbai-400008 presently office a

New hind Mill, MHADA Colony, Near Cotton

green railway station, Ghodandey, Mumba

The Applicant is residing at above mentione

address, her Date of Birth is 30/11/1964 and was born at home at C/14, 3rd floor

Pardawala Compound, Jubilee building

Maharashtra-400008, as her Birth Registratio

Record is not available.

An Application has been submitted in the

office of Tehsildar and Executive magistrate city of Mumbai under section 11 (3) as

amended upto date of the Birth and Deatl Registration Act, 1969. for birth certificate

Accordingly all the citizens are hereb

nformed if anyone has any interest in the

above matter, if anyone has any complain

or if anyone wants to make any objection

Please come within 15 days from the date

of publication of this manifesto/public notice

and within the appointed date present your

objection / complaint in writing to the Tehsildar and Executive magistrate, a

Collector's office mumbai city Entertainme

Shaheed Bhagat Singh Marg, Fort Mumba

PUBLIC NOTICE

Applicant: Mr. Ansari Mushtaque Ahmed S/ Abdul Hamid Occupation: Service Address

171/B. Sadi Bazar Noraani Chawl No.

Room No19, Maulana Azad Road Madanpura, Mumbai Central, Mumbai

Non-Applicant: Office of the medical office

and Deputy Register, Birth and Death Registration Department E-ward

Shaikh Hafizuddin marg, Sankli street Byculla, Mumbai-400008, presently office at New hind Mill, MHADA Colony, Near Cottor

green railway station, Ghodapdey, Mumbai

The Applicant is residing at above mentione

The Applicant state that his mother i.e Late

The Applicant state that its information in the Late. Khatijabee Abdul Hameed Ansari was died on 24/08/2017 by Natural death at home at 171/B, Sadi Bazar Noraani Chawl No. 5,

Room No19,Maulana Azad Road

Madanpura, Mumbai Central, Mumba

Maharashtra-400008. as his Mother Deat

An Application has been submitted in the

office of Tehsildar and Executive magistrate city of Mumbai under section 11 (3) as

city of Mumbai under section 11 (3) as amended upto date of the Birth and Death

Registration Act, 1969, for birth certificate

Accordingly all the citizens are hereb

nformed if anyone has any interest in the

above matter, if anyone has any complaint o

f anyone wants to make any objection Pleasi come within 15 days from the date of

publication of this manifesto/public notice and

vithin the appointed date present you

objection / complaint in writing to the Tehsilda

and Executive magistrate, at Collector's office

mumbai city, Entertainment tax department 3rd floor, old custom House, Shaheed Bhaga

Singh Marg, Fort Mumbai-400001.

, Shaheed Bhaga

Registration Record is not available

Brihanmumbai municipal Corporation,

V/S

Maharashtra-400008.

Maharashtra-400033

-400001

Sankli street, Near E-ward, Byculla, Mumba

Maharashtra-400033

Occupation: Housewife Address: C/9,

Maharashtra-400033

Record is not available.

ापण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

दिनांक : २२-०७-२०२५

दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या

भावाच्या वादविवादातून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय १९) असे आरोपीचे नाव असून, त्याला

A JM FINANCIAL

नेएम फायनान्शिअल होम लोन्स लिमिटे कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, सुआशिष आयटी ार्क, प्लॉट क्र.६८ई, दत्त पाडा रोड समोर, टाटा स्टील समोर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

शुद्धिपत्रक

जेएम फायनान्शिअल होम लोन्स लिमिटेडने १९ जुलै १०२५ रोजी ॲक्टिव्ह टाइम्स + मुंबई लक्षदीप (इंग्रज · मराठी) वृत्तपत्रांमध्ये कर्जदार **श्री. दिवाकर नाराया** गेदी (कर्ज करारनामा क्र.: HMUM19000003842 LMUM23000039680) यांच्या संदर्भात एक मागण मूचना प्रकाशित केली. नोंद असावी की, मागणी सूचन . रीख चुकीची प्रकाशित झाली आहे. कृपया दिनांव १०.०७.२०२५ याऐवजी दिनांक ०९.०७.२०२५ अर्श ाचावी. सूचनेतील इतर सर्व मजकुरात बदल नाही. सही/

प्राधिकृत अधिकार जेएम फायनान्शिअल होम लोन्स लिमिटेड

जाहिर नोटीस

माम जनतेला कळविण्यात येते की कै. अश्विन महेंद्र अघोर हे सदनिका क्र. १. तळ मजला. गरुभक्ती को, हैं सो. मर्यादित, आदर्श शाळेजवळ, कुळगाव, बदलापू (पूर्व), पिन कोड - ४२१५०३ मध्ये इतर काही व्यक्तींबरोब . ग्ह भागधारक होते. २७ जानेवारी २०१६ च्या नोंदणीकृत विक्री करारान्वये सदर सदनिका क्र.१ कै. अश्विन महेंद्र अघोर व इतर यांनी विकत घेतली होती. सदर सोसाय या भाग प्रमाणपत्र क १ त्ममभाग क ०००१ ने ००० दोन्ही समभाग क्र. अंतर्भत) मध्ये सर्व सह भागधारकांच तथी नोंद झाली आहे. दि. १६/०२/२०२४ रोजी श्री. अश्विन महेंद्र अघोर यांचे निधन झाले. आमचे अशील श्रीमर्त राधिका अश्विन अघोर (पत्नी) आणि श्री. सौमित्र अश्विन अघो मलगा) हे कै अश्विन महेंद्र अघोर यांचे वारस आहेत नाता श्रीमती राधिका अश्विन अघोर आणि श्री. सौमिः अश्विन अघोर व इत्र सृह भागधारक यांना सदर

तदनिका विकावयाची आहे. ारी वर नमूद मिळकतीत सदर कोणाचेही कोणतेहं गेणत्याही प्रकारचे कोणत्याही संस्थेचे, ट्रस्ट्चे अथव विश्वस्तांचे हितसंबंध/हक्क/वारसा हक्कं/देणे/घेणे ान/ भेट/ गहाण/ बोजा/ कर्ज/ कोणतेही करार गालेले असल्यास तसेच काही आर्थिक व्यवहार को . रुचेरी, तंटा, वाद असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध गाल्यापासन १४ दिवसांचे आत खाली नमद केलेल्प त्त्यावर आपली हरकत असल्यास संबंधीत पुराव्यासहि तेखी कळवावी. तसे न केल्यास सदर मिळकतीव गेणाही त्रयस्थाचा अथवा व्यक्तिचा कसलाही अधिका क्क. संबंध नाही असे गहित धरण्यात येईल व आमर्च अथित या सदनिकेचा विक्री व्यवहार पूर्ण करतील व पानंतर आलेल्या कोणत्याही हरकतींचा विचार करण्या णार नाही.

सह। /-दिनांक : २२/०७/२०२५ वकील स्मिता संसारे <mark>ठिकाण : डोंबिवली</mark> १/भाग्योदय बिल्डिंग, पहिला मजला खर्डीकर क्लासेस खाली, राजाजी पथ, रामनगर पोलि स्टेशन जवळ, डोंबिवली पूर्व, जिल्हा - ठाणे

जाहीर नोटीस माङ्या क्लायंट **श्री. न्रपत कुमार** यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेला सचित करण्यात येते की, दिनांक २६/०३/२००७ रोजी करण्यात आलेला व नोंदणी दस्त क्र. पलर/१३३१/२००७ अन्वये नोंदणीकृत असलेला मूळ विक्री करार, जो की **मेसर्स** सनराईस डेव्हलपर आणि श्रीमती पूर्णिमा ओंकार साठे व श्री. ओंकार श्रीकृष्णां साठे यांच्यामध्ये, खालील नमूद मालमत्तेसंदर्भात

करण्यात आलेला होता दकान क्र. ०६, तळमजला, क्षेत्रफळ २९० चौ **फूट** म्हणजेच **२६.९५ चौ. मीटर** बांधीव क्षेत्र, तिंग 'A' दमारतीचे नात **"श्रीधर अपार्टमेंट**" सदर इमारत सर्वे क्र. ९६अ/१अ/अ१, हिस्सा क्र. ६/१. गाव पालघर, तालका व जिल्हा पालघर - ४०१४०४ येथे स्थित आहे.

वरील विक्री कराराची मूळ प्रत हरवली गहाळ झाली असून ती सध्या मिळण्यास असमर्थ आहे. त्यामुळे, सर्वसामान्य जनतेर सूचित करण्यात येते की, मालमत्तेसंदर्भात कोणा व्यक्तीस कोणताही कायदेशीर हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ (चौटा) दिवसांच्या आत योग्य लेखी पुराव्यासह सादर करावा. टीप: केवळ लेखी पुराव्याशिवाय प्राप्त झालेले दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सही/-वकील नईमा नादीर शेख ऑफिस क्र. ४४, पहिला मजला, यशवंत प्लाझा, नवापूर नाका, बोईसर (प.), तालुका व जिल्हा पालघर – ४०१५०१ ठिकाण: बोईसर ता. २२.०७.२०२५

जाहीर नोटीस माझ्या क्लायंट **श्री. जेशाराम बी. चौधरी** यांच्य

ततीने सर्वसामान्य जनतेला सचित कराायात येटे की, दिनांक २६/०३/२००७ रोजी करण्यात आलेला व नोंदणी दस्त क्र. **पलर/१३२३/२००७** अन्वये नोंदणीकृत असलेला मूळ विक्री करार जो की **मेसर्स सनराईस डेव्हलपर आणि** अमृता अनिल जोशी यांच्यामध्ये, खालील नमूद मालमत्तेसंदर्भात करण्यात आलेला होता: दुकान क्र. ०५, तळमजला, क्षेत्रफळ २९० चौ. फूट म्हणजेच २६.९५ चौ. मीटर बांधीव क्षेत्र, विंग 'A' इमारतीचे नाव **"श्रीधर अपार्टमेंट"** सदर इमारत सर्वे क. ९६अ/१अ/अ१. हिस्सा क ६/१ गाव पालघर तालका व जिल्हा पालघर - ४०१४०४ येथे स्थित आहे.

वरील विक्री कराराची मूळ प्रत हरवली / गहाळ झाली असून ती सध्या मिळण्यास असमर्थ आहे. त्यामुळे, सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की, वरील मालमत्तेसंदर्भात कोणा व्यक्तीस कोणताही कायदेशीर हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ (चौदा) दिवसांच्या** आत खालील पत्यावर संपर्क साधावा व त्यांचा दाव योग्य लेखी पुराव्यासह सादर करावा. **टीप:** केवळ लेखी पुराव्याशिवाय प्राप्त झालेले

दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत सही/-

वकील नईमा नादीर शेख ऑफिस क्र. ४४, पहिला मजला, यशवंत

प्लाझा, नवापूर नाका, बोईसर (प.), तालुका व जिल्हा पालघर – ४०१५०१ ठिकाण : बोईसर ता. २२.०७.२०२५

PUBLIC NOTICE

My clients, Mr. Kishor Parshram Somkuwar,

Mr. Swapnil Kishor Somkuwar, Ms. Rhutuja Kishor Somkuwar state that the subject flat was originall urchased by Mr. Swapnil Kishor Somkuwar Mr. Kishor Parshram Somkuwar and Mrs. Bharat Kishor Somkuwar by an Agreement for Sale dated 21.05.2024 registered under no BDR-17/ 8740/ 2024 from M/s. Lotus Builders and Developers, Mrs. Bharati Kishor Somkuwa died intestate on 28.03.2025 leaving behind my clients as her only legal heirs and representative My clients are in peaceful possession of the subject flat. Any person/ heirs or organization with any claim or interest in schedule flat is/ are requested to contact my office within 15 days of the publication of this notice failing to which my clients will proceed with marketable and absolute Schedule of the subject Flat/ Property Flat No. 801, 8th floor, Signature by Peridot a Azad Nagar, Veera Desai Road, Andheri West

Adv. Bavadeepika Shett (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, पोलिसांनी ताब्यात घेत आपला या घटनेनंतर आरोपीला तपास काम खाक्या दाखवला. यावेळी त्याने कार्तिकला मारल्याची कबुली दिली.

पोलिसांनी सांगितले

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. निकेश परवीन दोशी** आणि इतर हे १) गौरांग गुणवंतराय गुप्ता २) आनंद गुणवंतराय गुप्ता यांच्याशी जी+१ इमारत वॉर्ड क्र.सी-५६१६-५६१७, सी.एस क्र.३१६२, स्ट्रीट क्र.२५, सेकंड पांजरपोळ भुलेश्वर विभाग, मुंबई, क्षेत्रफळ ७२.७७ चौ.मी मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या य स्थावर मालमत्तेचा व्यवहार करीत आहेत. (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ).

जर कोणत्याही व्यक्तीचा वरील मालमत्तेव कोणताही हक, मालकी किंवा हितसंबंध असेल किंवा सदर मालमत्तेवर कोणताही दावा असेल तर ती ही सूचना प्रकाशित झाल्यापासून २९ दिवसांच्या आत सहाय्यक दस्तावेजांसह आक्षेप नोंदवू शकतो किंवा अन्यथा अशा व्यक्तीच ेविचारात घेतला जाणार नाही आणि तं त्याग करण्यात आला आहे असे समजले जाईल आणि त्यानंतर माझे अशील वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर पुढे जातील आणि त्यानंतर कोणताः दावा स्वीकारला जाणार नाही.

दिनांक: २२ जुलै, २०२५ सही / अफझल ए. भुजवाल वकील व भारत सरकार नोटरी १/१ अडेनवाला मेन्शन, १२१ काम्बेक स्ट्रीट, मस्जिद पश्चिम, मुंबई-४००००३.

नमुना क्र.१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये) मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी

द्यावयाच्या नोटिशीचा नमुना. स्वर्गीय श्रीमती मीना पोपटलाल गडा या जय **क्रुसम को-ऑपरेव्हि हौसिंग सोसायटी लिमिटेड,** पत्ताः राठा कॉलनी, व्ही.एच. देसाईजी रोड, **दहिसर (पूर्व**) मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सायटीच्या इमारतमधील **फ्लॅट क्र.३०३** च्या धारव आहेत. यांचे २३.०१.२०२३ रोजी कोणतेही नामांकन करता निधन झाले आणि त्यांच्या पश्चात १) श्री पोपटलाल नरेश गडा व २) श्री. धैर्य पोपटलाल गडा, **३) श्री. जय पोपटलाल गडा** हे सदर फ्लॅटचे कायदेशीर

गरसदार आहेत. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५** (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वेतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच पृष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह गेसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार गहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायट उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीक उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या गरखेपर्यंत **स.१०.३० ते दु.०१.००** दरम्यान उपलब्ध

सही/-(सचिव/अध्यक्ष)

जय कुसुम को-ऑप.हौ.सो.लि. ठिकाण: मुंबई दिनांक: २२.०७.२०२५

सार्वजनिक सूचना ज्यांना संबंधित असेल त्यांनी नोंद घ्यावी ह्या द्वारे सूचित करण्यात येते की श्री. देवेंद्र दत्तात्रया ओवळेकर (मृत) आणि **सौ. अल्का बाबनी अर्गेक्**र (मृत) हे फ्लॅट क्र. ५०२, पाचव्या मजल्यावर, ६०३ चौ. फूट (५६.०२ चौ. मीटर) चटई क्षेत्रफळाचा, विंग 'C', बिल्डिंग क्र. ६, या सोसायटीमध्ये स्थित "पॅराडाईज पार्क बिल्डिंग क्र. ४, ५, ६ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तिमिटेड" या सोसायटीचे संयुक्त मालक होतुं, जी "पॅराडाईज पार्क" या संकुलाचा भाग असून, ती सर्वे क. ८८A + ३६९B / ३, ४, हिस्सा क. २, २४,१६५.४२ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या ना-कृषिक र र , देव, र र चा. माटर क्रिक्छाच्या ना-कृत्वक क्रमिनीवर, गाव बोळिंज, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र येथे स्थित आहे, ही जमीन उपनिबंधक वसई क्र. । ते V, विरार) व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, पालघर यांच्या कार्यक्षेत्रात व वसई-विरार महानगरपालिका हद्दीत येते (या पढे **'सदर फ्लॅट**" असे म्हणले जाईल).**सौ. अल्का बाबनी अर्गेकर** यांचे दिनांक **१० मार्च २०२५** रोजी निधन झाले आणि त्यांच्या नोंदणीकृत मृत्यूपत्रानुसार, नोंदणी क्र. VASAI-2/2171/2025, श्री. देवेंद्र दत्तात्रय व संपर्ण मालक झाले. त्यानंतर श्री. देवेंद्र दत्तात्रय **ओवळेकर** यांचे दिनांक **१३ जून २०२५** रोजी निधन झाले. तथापि, त्यांच्या नोंदणीकृत मृत्यूपत्रानुसार, नोंदणी क्र. VASAI-5/9664/2025, दिनांक २२ मे २०२५ श्री प्रसाद प्रभाकर अर्गेकर आणि सौ अर्चना **संदीप गोकर्ण** हे सदर फ्लॅटच्या संपूर्ण १००% हिश्शाच एकमेत त संपर्ण मालक द्याले आहेत. श्री देवेंद्र दत्तात्रय ओवळेकर यांचा विवाह झाला नव्हता आणि त्यांन संतती नव्हती त्यांचे सख्खे भारत वा बहिणी नव्हते तथापि, त्यांच्या चुलत भाऊ **श्री. प्रसाद प्रभाकर** .थर्गेकर अणि चलत बहीण **भौ .थर्चना मंटीए गोकर्ण** यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्यांन

त्यांना त्यांच्या मृत्युपत्र व सदर फ्लॅटच्या अनुषंगाने कायदेशीर वारस मानले होते. वरील कायदेशीर वारस मध्या मदर फ्लॅटन्या पालकीना दाता करीत अम त्याचा हस्तांतरण / विक्री करण्याचा इरादा व्यक्त करीत आहेत. त्याअनषंगाने, कोणतीही व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था किंवा इतर कोणताही व्यक्ती, ज्यांचा सदर फ्लॅटबाबन निकी ग्रह्माग देगांगी इक्क्सोड नारूसा न इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हरकत, हक्क स्वामित्व वा दावे असतील त्यांनी सर्व संबंधित पुराव्यांसह ही माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास किंवा माड्या ग्राहकास **लेखी** स्वरूपात हा। सचनेच्या प्रसिद्धी देनांकापासून सात **(७) दिवसांच्या** आत कळवावी नेर्धारित कोलावधीत दावा न सादर केल्यास. सदर फ्लॅट संदर्भातील सर्व हक्क, दावे वा हितसंबंध त्यागले असलाने पानले जार्डल त्यानंतर सदर फ्लॅट कायदेशीर वारसांकडून किंवा संभाव्य खरेदीदाराच्या नावे कोणतीही अतिरिक्त पर्वसचना न देता विकी हस्तांतरण वा इतर प्रकारे व्यवहारात आणण्यात येईल. दिनांक: २२/०७/२०२५

श्री. प्रफुल्ल मोहन गायकवाड B.Com, LL.B, LL.M अधिवक्ता. मंबई उच्च न्यायाल कार्यालय: किशोर कुंज बिल्डिंग नं. १, गाळा क्र. ११ जुना व्हीवा कॉलेंज समोर, एकविरा कन्स्टब्शन विरार (पश्चिम) <u>– ४०</u>१३०३

ासाठी पथकाने घटनास्थळी नेल्याचे जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात

शुद्धिपत्रक

मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात २० जुलै २०२५

रोजी प्रकाशित सूचना पृष्ठ क्रमांक ७ वरील

सुचनेमध्ये दुरध्वनी क्रमांक चुकीचा छापलेला

आहे. तो दुर्ध्वनी क्रमांक ३५५९३०५५ असा

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सचना देण्यात येते की. माझे अशील

सुधाली नामदेव तावडे यांच्या वतीने, श्री. संतो

नामदेव तावडे व श्रीमती सोनाली राजू टिपले (उर्फ

सोनाली नामदेव तावडे) यांनी येथे सुचित केले आहे

की, दिनांक २०.०८.१९९८ रोजीच्या

करारनामानुसार (नोंद.क्र. छापिल/३७४५/१९९८)

नामदेव दत्ताराम तावडे यांनी फ्लॅट क्र.१०२,

विंग, क्षेत्रफळ ५५५ चौ.फू., साई राज कोहौसोलि.

एस. क्र.७१, ७२ (नवीन)/५५, ५६ (जुने), राज

नगर, आचोळे, नालासोपारा पुर्व, तालुका वसई

जिल्हा पालघर-४०१२०९ येथील फ्लॅट खरेदी केल

होता आणि साई राज कोहौसोलि. नावाच्या सोसायटी

सदर फ्लॅटबाबत अनुक्रमांक ४६ ते ५० असलेले

भाग प्रमाणपत्र क्र.०१० वितरीत केले होते. माझे

अशील सांगतात की, त्यांचे वडील नामदेव दत्तारा

तावडे यांचे दिनांक २२.0४.२००७ रोजी निधन

झाले. पुढे माझ्या अशिलांचे म्हणणे आहे की

त्यांची आई नंदिनी नामदेव तावडे या गेल्या ४०

वर्षांपासून फरार आहे आणि आजपर्यंत त्यांना तिचा

ठावठिकाणा माहित नाही. पुढे माझ्या अशिलांचे

म्हणणे आहे की, त्यांची एक सख्खी बहीण अर्थात

रूपाली नामदेव तावडे यांचेही दिनांव

२४.०२.२००५ रोजी निधन झाले. त्यामळे माझ्य

अशिल हेच त्यांचे कायदेशीर वारसदार आणि

प्रतिनिधी म्हणून फरार आईसह, मयताच्या वेळी

ज्या कायद्याने ते शासित होते त्यानुसार आहेत

माझ्या अशिलांनी याद्वारे घोषित केले आहे की, व

वरील तीन मयत व्यक्तींचे एकमेव कायदेशीर वारसदार

आहेत आणि त्यांच्याशिवाय वरील फ्लॅटमध्

कोणाचाही हक्क आणि हितसंबंध नाही. माझ्य

अशिलांचे म्हणणे आहे की. त्यांच्या वडिलांनी

त्यांच्या हयातीत वसई तालुका दैवज्ञ सहकारी पतपेढी

मर्यादीत,ज्यांचे कार्यालय समेळपाडा, नालासोपार

पश्चिम येथे आहे, यांच्याकडून कर्ज घेतले होते

माझ्या अशिलांनी हे कर्ज फेडले आहे आणि मूळ

दस्तावेज हस्तांतरित करताना असे आढळून आले

की. मळ भाग प्रमाणपत्र हरवलेले आणि गहाळ

झालेले आहे आणि योग्य आणि परिश्रमपर्वक शोध

घेतल्यानंतरही ते सापडत नाही आणि म्हणनच वसः

तालुका दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादीत यांनी दिनांक

0५.0७.२0२३ रोजी मीरा भाईंदर वसई विरा

पोलिसांच्या नालासोपारा पोलिस ठाणे येथे नोंदणीकृ

नापता अहवाल क्र.१९४३५–२०२३ असलेल

हरवलेला/गहाळ झाल्याची तक्रार दाखल केर्ल

आहे आणि माझ्या अशिलांने सदर फ्लॅटच्या संदर्भात

दय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरित

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री

अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, तारण

बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास

वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, गहाणवट, अधिभार

मालकीहक, कायदेशीर हक किंवा अन्य इतर

प्रकारे कोणताही दावा. अधिकार, हक्क किंवा हित

असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर

सूचना प्रकाशनापासून **१५ (सात)** दिवसांच्या आत

ॲड. अनुष्का आर. वनमाळी यांच्याकड

कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा

व उद्देशाकरिता त्याग आणि/किंवा स्थगित केले

ए/०७. २रा मजला. ज्वेन क्विन अपार्टमेंट. हॉटेल

दिनांक: २२.०७.२०२५

nesco

नेस्को लिमिटेड

CIN: L68100MH1946PLC004886

रुत कार्यालय: नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस ह

गोरेगाव (पूर्वे), मुंबई-४०००६३. दूरध्वनी: (०२२) ६६४५ ०१२३

वेब: www.nesco.in; ई-मेल: companysecretary@nesco.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो

सेबीने त्यांच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/

CIR/2025/97 द्वारे, ०७ जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ (''पुनर्लोजमेंट विंडो'') या सहा महिन्यांच्या

ही सुविधा १ एप्रिल २०१९ पूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कारणांमुळे

नाकारण्यात आलेल्या/परत करण्यात आलेल्या/उपस्थित न झालेल्या हस्तांतरण करारांसाठी उपलब्ध आहे.

कपया लक्षात ठेवा की या कालावधीत विनंत्या यशस्वीरित्या प्रक्रिया केल्यानंतरच शेअर्स केवळ डीमॅट

कंपनी आणि तिचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') यांच्याकडे उपरोक्त रीलॉजमेंट विंडो दरम्यान

३१ मार्च २०२१ ची पर्वीची अंतिम मदत चकवलेल्या गंतवणकदारांना कंपनी आणि तिचे रजिस्टार आणि

ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') यांना आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या तपशिलांवर सादर करून या संधीचा

शेअर्सच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समर्पित टीम आहे

. जालावधीसाठी केवळ भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष विंडो

रसोईच्या वर, वसई रोड (प.)-४०१२०२.

आहेत असे समजले जाईल.

अनुष्का आर. वनमाळी

वकील व नोटरी

ठिकाण: वसई

उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

. कायदा घेण्यास प्रोत्साहित केले जाते:

ईमेल आयडी: companysecretary@nesco.in

+९१ ९१३७५००२८२; (०२२) ६६४५ ०१२३

विशिष्ट समन्वयक

नेस्को लिमिटेड

पत्ताः नेस्को लिमिटेड

ठिकाण: मुंबई

महाराष्ट्र शासन

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका

साई विहार बिल्डिंग, दुसरा मजला, गुरूदेव हॉटेलच्यावर, शिवाजी पथ,

दिनांक: २१ जुलै २०२५

नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे.

गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३.

सोसायटीकडे अर्ज केला आहे.

दिनांक: २२-०७-२०२५

ठिकाण: नवी मुंबई

येत आहे की, कुमुदिनी दिपक वायळ, (लग्नापूर्वीचे नाव कमदिनी भालिंगे) ही दिनांकः 07/06/2024 रोजी मयत झाली आहे. कुमुदिनी दिपक वायळ (लग्नापूर्वीचे नाव कुमुदिनी भालिंगे) भवन्स कॉलेज अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५८ येथे शिपाई या पदावर कार्यरत होती. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना खालील प्रमाणे वारस

आहेत.

अ. क्र	नाव	नाते	वय
1.	श्री. दिपक देवजी वायळ	पती	55
2.	स्वराज दिपक वायळ	मुलगा	07
3.	स्वरा दिपक वायळ	मुलगी	07
याशिवाय अन्य कोणीही वारस नाही			

निविदा सूचना

सर्व जनतेस ह्या जाहीर सुचनेद्वारे कळविण्यात येते की गाव मौजे पारगाव ता.व जि. पालघर येथील १ स.न. 399 हि.न. 2 क्षेत्र 0-41-40 हे.आर.प्र पो.ख. क्षेत्र 0-00-30 हे.आर.प्र. एकूण क्षेत्र 0 41-70 हे.आर.प्र., आकार रु. पै. 03.44 आहे २) स.न. 402 हि.न. 0 क्षेत्र 1-01-00 हे.आर.प्र पो.ख. क्षेत्र 0-11-30 हे. आर.प्र. एकूण क्षेत्र 1-12-30 हे.आर.प्र., आकार रु. पै. 08.12 आहे ३) स.न. 406 हि.न. 0 एकूण क्षेत्र 0-34-40 हे आर. प्र., आकार रु. पै. 01.87 ४) स.न. 40 हि.न. 0 क्षेत्र 0-90-60 हे.आर.प्र., पो.ख. क्षेत्र 0-02-00 हे.आर.प्र. एकूण क्षेत्र 0-92-60 हे.आर.प्र., आकार रु. पै. 06.00 आहे, वरील 281 गुंठे इतकी जमीन मिळकत विकणे आहे. इच्छुक खरेदीदारांनी टेडर्सचे फॉर्म शेजार छाया देवदळ कामण ता वसई जि पालघर 401208 येथून घ्यावेत व ही नोटीस जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत सुपूर्द करावेत.

सही/ ठेकाण : वसई टस्टी शेजार छाया दिनांक : ०२.०४.२०२३

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **कुमारी भक्ती विजय कामत** या खालील अनुसूची प्तविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेच्या एकमेव मालक आहेत माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की. त्यांच आई **स्वर्गीय श्रीमती शुभा विजय कामत** या **कुमार्र** धकी विजय कामन अर्थात मार्थ अशील यांच्याम खालील अनुसुचीत मालमत्तेचे संपुर्ण मालक होत्या. सदर **श्रीमती शुभा विजय कामत** यांचे ०५.०७.२०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी **१) कुमार्र भक्ती विजय कामत** अर्थात माझे अशील, त्यांचा मुलग २) जयेश विजय कामत हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिर्ध आहेत. सदर **श्रीमती शुभा विजय कामत** यांचे पती श्री विजय शांताराम कामत यांचे १६.०७.१९९१ रोजी निधन झाले. दिनांक १८ जून, २०२५ रोजीच्या नोंदणीकृत मुक्तत करारनामाद्वारे **जयेश विजय कामत** यांनी माझे अशील अर्थात कुमारी भक्ती विजय कामत यांच्या नावे अनुसूचित ु मालमत्तेतील **स्वर्गीय श्रीमती शुभा विजय कामत** यांचे ५०% अविभाजित शेअर्स, हक्क, मालकी हक्क, व्याज, फायदे दावा इत्यादींमधील त्यांचा २५% अविभाजित शेअर्स मुत केले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमर किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रका कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागर्ण किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पास् १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अश व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांव बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापास मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूची लमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवह सरू करतील

मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.१०४, क्षेत्रफळ ५७६ चौ.फु. रेरा कार्पेट क्षेत्र, १ल मजला, तसेच चैतन्य कोहिनूर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.मधील एक कार पार्किंग जागा. अशोक नग क्रॉस रोड क्र.२, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएस क्र.७६, गाव वाढवण, तालुका बोरिवली, मुंबई जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत २१ जुलै, २०२५

> आर. जे. चोथानी- वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

> > आले होते

LNKAL0HL-

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

मृत्यूची घोषणा मोहम्मद जाफर अमीर शेख मृत्यूची तारीख ०१-०६-२०१९

 HINDUSTAN

 नॉदणीकृत कार्यालयः पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉबर, टबा

 पार्मिक्ट कार्यालयः पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉबर, टबा

 मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र.

 दूर.:०२२-६६८८०१००, फॅक्सस:०२२-६६८८०१०५,

 ई–मेल:hcl@hindcompo.com, वेबसाईट:www.hindcompo.com

वास्तविक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष खिडकी उघडणे

सेबी परिपत्रक क्रमांक: सेबी/एचओ/एमआयआयएसडी/एमआयआयएसडी-पीओडी/पी/ सीआयआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ नुसार सर्व भागधारकांना/गुंतवणूकदारांना कळविण्यात येते की, वास्तविक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी । जुलै, २०२५ ते ६ जानेवारी, २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीकरिता एक विशेष खिडकी उंघडण्यात आली आहे. ही सुविधा १ एप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केलेल्या हस्तांतरण विनंत्यांसाठी उपलब्ध आहे आणि ज्या दस्तावेज/प्रक्रियेतील त्रुटींमुळे नाकारल्या गेल्या, परत केल्या गेल्या किंवा त्यांची दखल घेतली गेली नाही.

हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेले शेअर्स या खिडकी दरम्यान केवळ डीमटेरियलाइज्ड स्वरूपात प्रक्रिया केले जातील. पात्र गुंतवणूकदार आवश्यक दस्तावेजांसह त्यांची हस्तांतरण विनंती कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी अर्थात एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांना सी-१०१, एम्बसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूरध्वनी क्र.:+९१८१०८११६७६७, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in येथे निर्धारित कालावधीत सादर करू शकतात

> हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता अरविंद पुरोहित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

> > सदस्यत्व क्र.ए३३६२४

दिनांकः २१.०७.२०२५

ठिकाणः मंबर्ड

MUKTA ARTS LIMITED

an entertainment company **नोंदणीकृत कार्यालयः** मुक्ता हाऊस, विसलिंग वुड्स इन्स्टिट्युटच्या मागे, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स

गोरेगांव (पूर्व), मुंबई-४०००६५. दूर.क.:(०२२) ३३६४९४००, फॅक्स:(०२२) ३३६४९४०० ई-मेलः investorrelations@muktaarts.com CIN:L92110MH1982PLC028180, वेबसाईटः www.muktaarts.com

टपाल मतदान सूचना

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर सदस्यांची संमती मागणारी टपाल मतदान सूचना **('सूचना')** ज्या सदस्यांचा ई–मेल पत्ता कंपनी/एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मध्ये नोंदणीकृत आहे त्यांना कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी /सहभागीदार यांनी **शुक्रवार, ११.०७.२०२५** रोजी म्हणजेच कट-ऑफ तारीखल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आला आहे. कंपनीने २१.०७.२०२५ रोजी सूचना इलेक्ट्रॉनिक

पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ही सूचना कंपनीच्या www.muktaarts.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमें www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)** च्या www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सूचना प्राप्त झाली नाही ते उपरोक्त वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांनुसार, कंपनी तिच्या सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन (ई-व्होटिंग) या नोटिसमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करत आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारेच होईल. ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने एजन्सी म्हणून **एनएसडीएल**ची नियुक्ती केली

खाली नमद केलेल्या कालावधीत सदस्य त्यांचे मत देऊ शकतात:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात	रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती
बुधवार, २३.०७.२०२५	गुरुवार, २१.०८.२०२५ रोजी
सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे)	सायं. ५:०० वा. (भाप्रवे)

उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पुढे ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर ई-

व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात. वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी आणि ज्य सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला नाही अशा सदस्यांनी ई-वोटिंग करण्याची पद्भत सूचनेमध्ये प्रदान केली आहे. जे सदस्य वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत, ते ज्या पद्धतीने मिळवू शकतात/उत्पन्न करू शकतात, ते देखील या सूचनेमध्ये प्रदान केले आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे ती केवळ ई-वोटिंगच्या हेतुसाठी पात्र मानली जाईल. सदस्य/लाभार्थी मालकाचे (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) मतदानाचे अधिकार हे कट-ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. ज्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी

डिपॉझिटरी सहभागीदारामार्फत डिपॉझिटरीजकडे इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या संदर्भात त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा. वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर किं वा investorrelations@muktaarts.com वर ई-मेल पाठवून त्यांचा ई-मेल पत्ता लिंक इनटाइम वर ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी evoting@nsdl.com वर विनंती पाठवून

एनएसडीएलकडे संपर्क साधु शकतात किंवा दरध्वनी: ०२२ह्न४८८६७००० वर संपर्क साधा. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

मुक्ता आर्ट्स लिमिटेडकरिता सही/- राहुल पुरी व्यवस्थापकीय सँचालक डीआयएन: ०१९२५०४५

दिनांक: २२.०७.२०२५

ठिकाणः मुंबई

निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

(पुर्वीची इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, यापुढे सदर एनएचएफपीएल म्हणून संदर्भ) **द. कार्या.:** युनिट क्र.३०५, ३रा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट ॲव्हेन्य, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००

NIWAS

१७ जुलै.

सांकेतिव

ताबा सूचना (नियम ८(१) व (२))

न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ अंतर्गत प्रतिभुत धनकोंचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्या

सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एनएचएफपीएलचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** त्येक मालमत्ते समोर नमुद तारखेला घेतलेला आहे

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे पकलम (८) ची तरतूद आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वेसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सद मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एनएचएफपीएल**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून

करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदार व मालमत्ता कर्ज खाते मागणी सचना दिनांव स्थिती दिनांक क्रमांक तपशील

१. हेमंत हिरामन जगधने (कर्जदार) रू.१४,८७,८१४/ - (रुपये चौदा लाख सत्त्याऐंशी

हजार आठशे चौदा फक्त) दिनांक: १८ एप्रिल 10230036347 २. माधुरी हेमंत जगधने (सह-कर्जदार) **ालमत्ता तपशील:** एस.क्र६५, एच.क्र.५, क्षेत्रफळ ४५०० चौ.मी., गाव घोस्ताई, गोवेली रोड, एचपी पेट्रोल पंपाजवळ टिटवाळा (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. घोस्ताई ग्रामपंचायतीच्या मर्यादेत. नोंटणी जिल्हा ठाणे व उप-नोंटणी जिल्हा कल्याण येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमाः पुर्वेसः मालमत्ता एस.क्र.६५, हिस्सा क्र.५; पश्चिमेसः मालमत

व रक्कम

एस.क्र.६५, हिस्सा क्र.९; उत्तरेसः मालमत्ता एस.क्र.६५, हिस्सा क्र.४; दक्षिणेसः मालमत्ता एस.क्र.६५, हिस्सा क्र.७. प्राधिकत अधिकारी ठिकाणः मुंबई निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता दिनांक: २२.०७.२०२५

म्नेहांजली शोरूमसमोर. रेल्वे स्टेशन रोड. मिरा रोड (पूर्व) - ४०११०७, महाराष्ट्र

नोंदणीकृत कार्यालय : ९ वा मजला, अंतरिक्ष भवन, २२ कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली <u>– ११०००१</u>

जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ मधील प्रकरण ॥ च्या कलम १३ (२) अन्वये तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) मधील सुधारित तरतुदीनुसार सूचना भाम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे पीएनबी एचएफएल असा उन्नेख), यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट अँड एन्फोर्समेंट

जारत, पारचा होजान भवनात तानिर्देश पारचा रियर्भर्य जाता छुद्ध भाग त्यस्य स्वारचार जात होता जाता मानारा जाता जात आफि सिक्युरिटी इंटरेस्ट अंक्ट २००२ (यायुढ़े सद अधिनियम्) च्या प्रकार खड़ाव मधीन कलम १३(२) तर्गत, आमचे पालचर कार्यालय, जे पीएनी हाऊसि फायनान्स लिमिटेड, दुकान क्र. पी०१ व पी०२, पहिला मजला, इमारत क्र.७, सिद्धार्थ नगर सी.एच.एस. लि., स्नेहांजली शोरूमसमोर, रेल्वे स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व) ४०११०७, महाराष्ट्र येथील कार्यालयात स्थित असून त्यांनी आमच्या अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत आपण सर्व खाली नमूद कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांना डिमांड नोटीस बजावण्यात आली आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/नॅशनल हाऊसिंग बँक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (छझअ) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कारण तुम्ही हमे, व्याज इत्यादींचे वेळेवर भरणे केलेले नाही. सद्दर थकबाकीची रक्कम खाली नमूद केलेली आहे. तसेच, कारणमीमांसेसह, आम्हाला असे वाटते की तुम्ही डिमांड नोटीस घेण्यास टाळाटाळ करत आहात. म्हणूनच, सदर डिमांड नोटीस कायद्यानुसार कलम १३(२) अन्वये प्रसिद्ध करणे अनिवार्य असल्याने ती प्रसिध्द केली जात आहे. तुम्हाला कळविण्यात येते की, सदर डिमांड नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, नमूद थकबाकी रक्कमेसह संबंधित सर्व व्याज व शुल्कासहित पीएनबी एचएफएलकडे पूर्णतः भरणा करावा. अन्यथा, सदर कायद्यातील कलम १३(४) अंतर्गत सर्व किंवा कोणत्याही सुरक्षित संपत्तीवर, कर्जदार व हमीदार यांच्या मालकीच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासह, आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच, तुमचे लक्ष सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ऑसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कायद्यातील कलम १३(८) कडे वेघण्यात येत आहे, ज्या अंतर्गत तुम्ही पीएनबी एचएफएलने केलेला खर्च, शुल्क, आणि सर्व थकबाकी रक्कम विक्री नोटीस प्रसिद्ध होण्यापूर्वी पूर्णपणे भरल्यास सुरक्षित मालमत्ता परत मिळवू शकता. परंतु, जर ही संपूर्ण रक्कम आणि खर्च विक्री नोटीस प्रसिद्ध होण्यापूर्वी भरली गेली नाही, तर तुम्हाला ती मालमता परत मिळवण्याचा हक्क नाकारला जाऊ शकतो. याशिवाय, कलम १३(१३) नुसार, तुम्हाला वरील सुरक्षित मालमत्तेची विक्री, भाडेपट्टी करार किंवा इतर कोणत्याही स्वरूपात हस्तांतर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

कर्जखाते क्रमांक	कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता	हमीदारांचे नाव व पत्ता	तारण ठेवलेली मालमत्ता/मालमत्तांची माहिती	मागणी नोटीस बजावण्याची तारीख	नोटीसच्या दिनांकापर्यंत थकबाकी रक्कम
HOU/RMIRA ०४२३/११०१०३४	(कर्जंदर), शी./सी. सागर गणपत िगाडे, खोली क्रमांक बीध-,बीद, संकटमोचन चाळ, आरटीओ समोर, पारस्थ, तिया, पारस्थ, सहाया, भारत- ४०,१२०५, (कर्जंदर), शी./सी. सागर गणपत िगांद, पाराव क्रमांत कर्मांक ३, शिव शंकर इंडिह्मल कॉम्प्लेस खाड, वातरीज, वसई पूर्व, पारस्थ, सहाया, भारत-४०,१२०८, (सह-कर्जंदर), शी./सी. धीली सागर मिगडे खोली क्रमांक बी., बीद, संकटमोचन चाळ, आरटीओ सागे, पारस्थ, विवार, पारस्थ, महरायु, भारत-४०,१३०५, (सह-कर्जंदर), शी./सी. सींगा गणपत निगडे, खोली क्रमांक बीध, बीद, बीद, संकटमोचन चाळ, आरटीओ सागे, पारस्थ, क्रमांत अप. कार्यक्रियों, शी./सी. सागर गणपत निगडे, सर्चट क्रमांक ४०,१ इमारत क्रमांक अंतर, इसराया, पारस्थ, महरायु-३०,२४७८, (सह-कर्जंदर), शी./सी. सींगर गणपत निगडे, सर्चट क्रमांक ४०,१ इमारत क्रमांक ३०, बीटा क्रमांक कार्यक्रमांक क्रमांक ४०, बीटा कर्मांक क्रमांक ३०, बीटा कर्मांक कार्यक्रमांक क्रमांक ३०, बीटा कर्मांक क्रमांक ३०, बीटा कर्मांक क्रमांक कार्यक्रमांक क्रमांक क्रमा	, and the second	स्तॅट क्रमांक ४०१, इमारत क्रमांक ३, विंग क्रमांक ७, श्री टाउनशिप, पालघा कांवळगाव, ठाणे, महाराष्ट्र– ३०२४७४,		१७,२४,५२६.००/- (रुप्ये सतरा लाख चोवीस हजार पाचशे सव्वीस फक्त)
· ·					

जा.क्र.सनि/उ.नगर/बी-२/१०१सुनावणी/पेपरनोटीस/३४९/सन २०२५

कल्पतरू को–ऑप. क्रेडिट सोसायटी लि पहिला मजला, राधा कॉर्नर, इंदिरा गांधी मार्केट जवळ, उल्हासनगर-३, ता. उल्हासनगर, जि. ठाणे.

थकबाकी (रू.)

विरुध्द जामिनदार .प्रतिवादी/

दिनांक १०/०७/२०२५ आणि दि. १७/०७/२०२५ रोजी ठेवण्यात आलेली होती. परंतु आपण सदर सुनावणीस गैरहजर त्याअर्थी, आपणास कळविण्यत येते की, सदरच्या प्रकरणाच्या निकालासाठी अंतिम सुनावणी दिनांक २३/०७/२०२५

रोजी दुपारी १२.३० वाजता मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका यांचे समोर वरील पत्यावर होणार आहे. तरी आपण प्रत्यक्ष किंवा आपले प्रतिनिधी यांनी हजर रहावे. अन्यथा एकतर्फी सनावणी घेण्यात येईल व निर्णय करण्यात येईल याची कपया नोंद घ्यावी.

शिक्का

सही/-(सुदाम काठे) सहाय्यक निबंधक,

नेस्को लिमिटेड साठी

गालिनी डी. कामध

पदस्यता क्रमांक: ए१४९३३

संपादित करा/-

कंपनी सचिव

MUFG इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

तुम्ही <u>https://web.in.mpms.mufg.com/</u>

. गत्ता: MUFG इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सी १०१. २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग

helpdesk/ServicešRequest.html

ऱ्रध्वनी क्रमांक: ८१०८११६७६७

विक्रोळी (पश्चिम), मुंबई, ४०००८३.

नेवा विनंती करू शकता.

कल्याण (प), ता. कल्याण, जि.ठाणे email- ar.ulhasnagar@gmail.com

दिनांक: १७/०७/२०२५

जाहीर सुनावणी नोटीस

अध्यक्ष/सचिव/व्यवस्थापक

अ.क्र.

दावा क्रमांक

स्थळ :- कल्याण (पश्चिम)

दिनांक :- १७/०७/२०२५

२७/२०२५ | श्री. मोहित जोगिंदर गुप्ता | १. श्री. रोशन महेश माखिजा | रू. ६७,७०,७२३/-

ज्याअर्थी, कल्पतरू को, ऑप, क्रेडीट सोसा, लि, उल्हासनगर-०३, ता, उल्हासनगर, जि, ठाणे., यांनी आपणा विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दावा दाखल केला आहे. सदर दाव्याची सुनावणी

सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका

....अर्जटार

दिनांक: २२-०७-२०२५ स्वाक्षरी - अधिकत अधिकारी